

टाकतात. मोगलांची आदिलशाहाला दहशत वाटते. राजकीय जीवनात कोणाचेही कोणी कायमचे शत्रू नस्तीचा असेही नसतात. हे ऐतिहासिक काढंबरी स्पष्ट करते. निजामशाहीला वाचविणारासाठीच मोगल पत्रव्यवहार करतात अशी रणजित देसाईनी प्रसंगनिर्मिती केली आहे. यातून प्रगल्भ अशा राजकारणाचे -गान खालीले पुढील शब्दांमध्ये उल्लिखित आहे. मुस्लिम तर मराठ्यांच्या विरुद्ध मराठे उभे राहिलेले होते. इथे कोणत्याही धर्माचा लडा दिसत नाही तर हा केवळ राजकीय प्रेरणेतून उभा राहिलेला संघर्ष होता. याचे भान आपणास ही काढंबरी करून देते.

मिर्ना राजे जयसिंग प्रकरणातूनही आपणास हा सत्तासंघर्ष अधिक स्पष्ट करता येतो. पुरंदरचा तह केल्यानंतर शिवाजी महाराजांनी मोगलांच्या बाजूने आदिलशाहाच्या विरोधात लडा दिला होता. श्रीमान योगी प्रसंगातील मर्म उलगडून दाखविण्यात आले आहे. 'मिर्ना राजांचा बेत ऐकून राजे थक्क नाले, आदिलशाही आणि कुतुबशाही दोन्ही मुसलमान शाह्या त्यांच्या विरुद्ध मोगल उठतील असे राजांना वाटत नव्हते'³ प्रत्यक्ष शिवाजी राजांची मानसिक आंदोलने चित्रित करून रणजित देसाई यांनी ही परिस्थिती जिवंतपणे उभी केली आहे॥

मुस्लिम राजवटीत अनेक ब्राह्मण, रजपूत, मराठा सरदार, इमानेझेतबारे सेवा करीत होते. ब्राह्मणांना यामुळे त्यांचा धर्म बुडणार असे कधीच वाटले नव्हते. 'त्या काळात स्वामिनिष्ठेच्या कल्पनेमुळे धर्माचा विचार न करता सरदार, जहागिरदार व सेनिक आपल्या स्वामीची सेवा करत असत'⁴ या गोविंद पानसरे यांच्या मताचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. मोगलांच्या दरबारात मिर्ना राजे जयसिंग हा मोठा सरदार मानला गेला होता. औरंगजेबला राजपदावर बसविण्यात या रजपूत सरदाराचा फार मोर्डो^{३००००} रुपये. $100 \times 0-00 \times 300 = 30000$ रुपये आणि कठोरपणे वागला होता. याची जाणीव श्रीमान योगी करून देते. ना.स. इमानदार यांनीही या राजनिष्ठेवर प्रकाश टाकला आहे. राजनिष्ठा आणि धर्मनिष्ठा वेगवेगळ्या स्वरूपात असतात याचा प्रत्यय शिवचरित्रपर काढंबरी करून देते. भागानगरचा कुतुबशाहा राजकारणात रस नसल्यामुळे अहोरात्र नाचगाण्यात दंग असायचा. कुतुब^{४००००} राज्यकारभार मादण्णापंत आणि आकण्णापंत हे दोघे बंधू सांभाळीत होते. शिवाजी महाराजांशी याच बंधूनी राजकारण साधले होते. ना.स. इनामदारांनी या राजकीय वास्तवाची जाणीव करून दिली आहे. 'खासे कु^{५००००} नाचगाण्यात अहोरात्र दंग असतात. सारा कारभार मादण्णापंत आणि आकण्णापंत हे दोघे बंधूच निपटतात.'⁵ ब्राह्मण बंधूना यवनसेवा करण्यात कोणतीही अडचण वाटत नव्हती व कुतुबहशाहाला आपला राज्यकारभार दोन विद्वान ब्राह्मण सांभाळतात याच वावगं वाटत नव्हत. याच अबुल हसन कुतुबहशाहाने महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी आदिलशाहाच्या विरोधात महाराजांना मदत केली होती. कुतुबहशाहा एक मुस्लिम शिव^{६००००} नामांना मुस्लिमाच्या विरुद्ध मदत करतो कारण आदिलशाहाने त्यांचा बराचसा मुलुख जिंकून घेतलेला होतो. 'जेष्ठ इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनीही शिवकालीन लडा हा धार्मिक नसून राजकीय होता असे^{७००००} या प्रसंगातूनही आपणास तत्कालीन राजकीय सत्तासंघर्ष स्पष्ट करता येतो.

सर्वच शिवचरित्रपर काढंबरीकारांना हा राजकीय सत्तासंघर्ष समजून घेता आले आहे, असे नाही. हरिभाऊ, नाथमाधव यांनी तत्कालीन लडा धार्मिक स्वरूपाचा होता. मुस्लिम राजवटीत हिंदूवर अनन्वित अत्याचार होतो^{८००००} अशीच वातावरणनिर्मिती केलेली आहे.

रणजित देसाई आणि ना.स. इनामदार यांनी शिवकालीन सत्तासंघर्ष अनेक प्रसंगातून मांडलेला आहे. ज्या आदिलशाहाने मोगलांना निजामशाहीचा अस्त करण्यात मदत केली होती. त्या आदिलशाहीचा शेवट करण्याचा चग औरंगजेबाने बांधलेला होता. दिलेरखानाला आदिलशाहीवर पाठविले होते. विजापूरावर दिलेरखान आक्रमण करतो तेव्हा आपल्या मृत्यूची घटका मोजत असलेल्या आदिलशाहीला शिवाजी महाराजांची आठवण आली. त्याने महाराजाकडे मदत मागवली. खुद्द शिवाजी राजे दिलेरखानाच्या विरोधात आदिलशाहीच्या रक्षणासाठी विजापूरला



गेले व त्यांनी विजापूराचे संरक्षण केले. अशा स्वरूपाचे राजकीय जीवन देसाई आणि इनामदार यांनी चित्रित केले तो.

राजकीय जीवनात कोणीही कोणाचे कायमचे मित्र नसतात, कायमचे शत्रू नसतात. राजकीय हित अतिशय महत्वाचे असते. राजकीय हितसंबंध सांभाळण्यासाठी सर्व नातेसंबंध पाळले जातात. जात, धर्म, नातेबंध यापेक्षाही सत्तासंबंध महत्वाचा असतो. मुस्लिम राजवटी एकधार्मिक होत्या. म्हणून त्या एकत्र गुण्यागोविंदाने नांदल्या नव्हत्या. उलट मुस्लिम सत्तासंघर्ष हा नात्या-गोत्याच्या पार गेला होता. बादशाहीतील वडील, पुत्र, राजा आणि राजकुमारातील संघर्ष तर रक्तपतापर्यंत पोहोचलेला होता. याची रास्त जाणीव शिवचित्रपर ऐतिहासिक काढंबरी करून देते. इतिहासातील एका महत्वाच्या घटनेची जणू ती साक्ष देण्याचा यशस्वी प्राप्तीन काढून.

संदर्भ ग्रंथ सूची:-

- 1) रणजित देसाई- 'श्रीमान योगी', मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, २८ वी आवृत्ती, जून २०१४, पृ.क्र. २९
- 2) योगी- पृ.क्र. १५३
- 3) योगी- पृ.क्र. ४८६
- 4) गोविंद पानसरे- 'शिवाजी कोण होता?', लोकवाड्मयगृह, मुंबई, पहिली आवृत्ती, एप्रिल १९८८, पुनर्मुद्रण ५०वे, आक्टोबर २०१५, पृ.क्र. २६
- 5) ना.स.इनामदार- राजश्री, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, विजयनगर, पुणे, चतुर्थावृत्ती, २०१०, पृ.क्र. ३१२
- 6) सेतू माधवराव पगडी- 'छत्रपती शिवाजी', लोकमंगल, प्रकाशनगृह, पहिली आवृत्ती, १९७९, पुनर्मुद्रण, २०१३, पृ.क्र. २६